

(A GOVERNMENT OF INDIA RECOGNISED TRADING HOUSE) (AN ISO 9001:2008 CERTIFIED COMPANY) (CIN : L51909MH2005PLC155765) 301-A, Aurus Chambers, S. S. Amrutwar Lane, Near Mahindra Tower, Worli, Mumbai - 400 013. Phone : 2499 9021 / 2499 9022 Fax : 91-22-2499 9032 Website : www.sakumaexportsltd.com

To, Department of Corporate Services, National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E) Mumbai – 400 051 Symbol: SAKUMA Date: 20th February, 2025

To, The Department of Corporate Services, BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001 Scrip Code: 532713

#### Sub: Newspaper publication of Financial Results 31.12.2024

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 and other applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copy of newspaper publication of Un-Audited Financial Results for the Quarter Ended 31st December 2024 published in "The free press journal" and "Nav Shakti" on 15th February, 2025.

Yours Sincerely, For SAKUMA EXPORTS LIMITED

(SAURABH MALHOTRA) Managing Director (DIN: 00214500)

## TIVOLI CONSTRUCTION LIMITED

Regd. Off: 4<sup>th</sup> Floor, Raheja Chambers, Linking Road and Main Avenue, Santacruz (West) Mumbai 400 054. Email Id : tivoliconstruction@yahoo.co.in, Phone No. 022 6769 4400/4444 Website: www.tivoliconstruction.in

EXTRACT OF STANDALONE / CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31<sup>ST</sup> DECEMBER, 2024

											(Rs	s. in lakhs,
			STAND	DALONE					CONSO	LIDATED		
Particulars		Quarter Ended	d	Year to date		Year Ended		Quarter Endec	1	Year t	o date	Year Ended
T dittouture	31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024	31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024
!	(Unaudited)		· /	1 /	(Unaudited)	(Audited)	. ,	(Unaudited)	1 1	. ,	(Unaudited)	(Audited)
Total Income from operations (Net)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	14.00	2.79	2.78	2.86	9.34	8.30	16.72
Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(0.62)	(1.96)	(2.39)	(7.46)	(9.73)	3.60	1.74	0.02	0.37	0.40	(1.86)	(1.18
Net Profit/ (Loss) for the period (before Tax, (after Exceptional and/or Extraordinary items)	(0.62)	(1.96)	(2.39)	(7.46)	(9.73)	3.60	1.74	0.02	0.37	0.40	(1.86)	(1.18
Net Profit/ (Loss) for the period (after Tax, (after Exceptional and/or Extraordinary items)	(0.62)	(1.96)	(2.39)	(7.46)	(9.73)	2.66	0.92	(1.35)	(0.31)	(1.81)	(3.84)	(4.43
Other Comprehensive income	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil	N
Total Comprehensive income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(0.62)	(1.96)	(2.39)	(7.46)	(9.73)	2.66	0.92	(1.35)	(0.31)	(1.81)	(3.84)	(4.43
Equity share capital	50.00	50.00	50.00	50.00	50.00	50.00	50.00	50.00	50.00	50.00	50.00	50.0
Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the balance sheet of previous year)						29.46						206.7
Earnings per share (Face Value of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) Basic & Dilluted:	(0.12)	(0.39)	(0.48)	(1.49)	(1.95)	0.53	0.18	(0.27)	(0.06)	(0.36)	(0.77)	(0.8

Notes:

 The above standalone and consolidated results of the Company have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 14<sup>th</sup> February, 2025. The above results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013.

2. The company has single business segment, therefore, in the context of Ind AS- 108, disclosure of segment information is not applicable.

The above financial results for the quarter and nine months ended December 31, 2024 were subjected to "Limited Review" by the Statutory Auditors of the Company.

4. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and Company's Website: www.tivoliconstruction.in.

The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and Company's website: www.twoliconstruction.in FOR TIVOLI CONSTRUCTION LIMITED

> Sd/-RAKESH DESA

DIRECTOR DIN: 00152982

Mumbai Dated: 14th February, 2025

V

### DECCAN GOLD MINES LIMITED

CIN No. L51900MH1984PLC034662 DECCAN GOLD Reg Office: 501, Ackruti Trade Center, Road No.7, MIDC, Andheri, (East), Mumbai- 400 093 Tel .No.:022-62606800 MINES LIMITED Fax No.: 022-62606800 Email.: info@deccangoldmines.com Website.: www.deccangoldmines.com

#### EXTRACTS OF THE CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024

						F	Rs. in Million
				Consolid	ated		
Sr.	Particulars		Quarter ended		Nine Mo	nth Ended	Year Ended
No.		31-Dec-2024	30-Sep-2024	31-Dec-2023	31-Dec-2024	31-Dec-2023	31-Mar-2024
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
1	Total Income from operations	10.695	36.450	3.159	47.090	9.929	35.940
2	Net Profit (+)/Loss(-) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(256.990)	(241.115)	(94.599)	(566.356)	(141.066)	(251.892)
3	Net Profit (+)/Loss(-) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(256.990)	(241.115)	(94.599)	(566.356)	(141.066)	(251.892)
4	Net Profit (+)/Loss(-) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(257.013)	(241.115)	(94.599)	(566.379)	(141.066)	(252.138)
5	Total Comprehensive Income for the period [(Comprising profit/Loss for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(245.564)	(682.053)	51.462	(545.612)	48.724	(644.715)
6	Equity Share Capital	155.151	153.954	147.267	155.151	147.267	147.267
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	1966813
8	Earning per share (of Rs. 1/- each) for continuing and discontinued operations-						
	a. Basic:	(1.632)	(4.331)	0.349	(3.139)	0.331	(4.622)
	b. Diluted:	(1.536)	(4.046)	0.349	(2.955)	0.331	(4.431)
In re	espect to standalone results of the Company, the amou	nts are as foll	ows:				
			Quarter ended		Nine Mor	nth Ended	Year Ended
Sr.	Particulars	31-Dec-2024	30-Sep-2024	31-Dec-2023	31-Dec-2024	31-Dec-2023	31-Mar-2024
No.		IIn-Audited	Un-Audited	IIn-Audited	Lin-Audited	Lin-Audited	Audited

	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
Turnover	15.315	8.946	0.449	28.216	0.910	2.538
Profit before tax	(131.469)	(150.333)	(32.809)	(314.775)	(58.683)	(99.703)
Profit after tax	(131.469)	(150.333)	(32.809)	(314.775)	(58.683)	(99.862)

Notes: 

((I) The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results (Consolidated & Standalone) filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results (Consolidated & Standalone) are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the website of the Company (www.deccangoldmines.com). The same can be accessed by scanning the QR code provided below.

(ii) Previous year's figures have been regrouped/rearranged wherever necessary to make them comparable.
 (iii) The above results, have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of provide the second second

Directors at its meeting held on 14<sup>th</sup> February, 2025 as per Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

For Deccan Gold Mines Limited Sd/-

S Subrama

Mumbai, Saturday, February 15, 2025 THE FREE PRESS JOURNAL

SAKUMA EXPORTS LIMITED

Registered Office: A-301, Aurus Chambers, S.S. Amrutwar Lane, Worli, Mumbai - 400 013 CIN: L51909MH2005PLC155765

Phone: 022-2499 9021/022-2499 9022

Website: www.sakumaexportsltd.com

Email: companysecretary@sakumaexportsltd.com

### STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024

Pursuant to Regulation 33 of SEBI (LODR), Regulations, 2015, the Board of Directors, at its meeting held on February 14, 2025 approved the Standalone and Consolidated Unaudited Financial Results of the company for the Quarter and Nine Months ended December 31, 2024.

The financial results along with the Limited Review Report have been posted on the company's website at (https://www.sakumaexportsltd.com/investors/financialreports /Outcome-of-Board-Meeting Results-for-31-12-2024.pdf) and can be accessed by scanning Quick Response (QR) code given below:

FOR SAKUMA EXPORTS LIMITED

(SAURABH MALHOTRA)

(Managing Director)

(DIN: 00214500)

## TWENTY FIVE SOUTH REALTY LIMITED

Registered Office: Hindoostan Mills Compound, Kashinath Dhuri Marg, Patilwadi Off Veer Sarvarkar Road, Prabhadevi, Mumbai 400025 E-mail: info@twenty5south.com.: Website: www.25south.in

### STATEMENT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024

							(₹ in Lakh)
_			Quarter Ende	d	Nine mon	ths ended	Year ended
Sr. No.	Particulars	31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	Audited
1.	Total Income from Operations	7,464	7,859	36,797	24,171	74,902	84,902
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(7,680)	(1,064)	(11,453)	(9,752)	(19,364)	(10,507)
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(7,680)	(1,064)	(11,453)	(9,752)	(19,364)	(10,507)
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(7,680)	(1,064)	(18,446)	(9,752)	(13,946)	(27,366)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(7,680)	(1,064)	(18,446)	(9,752)	(13,946)	(27,366)
6.	Paid up Equity Share Capital	5	5	5	5	5	5
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-	-	-	-
8.	Securities Premium Account	18,663	18,663	18,663	18,663	18,663	18,663
9.	Net Worth	(65,744)	(58,064)	(42,472)	(65,744)	(42,572)	(55,992)
10.	Paid up Debt Capital/Outstanding Debt	2,52,410	2,52,410	2,52,410	2,52,410	2,52,410	2,52,410
11.	Outstanding Redeemable Preference Shares						
12.	Debt Equity Ratio	(5.03)	0.74	(7.02)	(5.03)	(7.02)	(5.33)
13.	Earning per Share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations)						
	Basic	(20,260)	(4,306)	(38,321)	(20,260)	(28,973)	(56,852)
	Diluted	(20,260)	(4,306)	(38,321)	(20,260)	(28,973)	(56,852)
14.	Capital Redemption Reserve						
15.	Debenture Redemption Reserve						
16.	Debt Service Coverage Ratio	0.82	0.93	0.47	0.82	0.47	0.79
17.	Interest Service Coverage Ratio	0.82	0.93	0.47	0.82	0.47	0.79

Notes:

 The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on February 13, 2025

The Financial Results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("IND A5") notified under section 133
of the Companies Act, 2013 ("the act") read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian
Accounting Standards) (Amendments) Rules, 2016 and in accordance with the requirement of regulation 52 of the SEBI (Listing Obligations and
Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.

3. The above is an extract of the detailed format of annual financial results filed with BSE Limited under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the annual financial results is available on the website of BSE Limited at www.bseindia.com.

4. For the items referred in the Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to BSE Limited and can be accessed on the website of the Stock Exchange at <u>www.bseindia.com</u>.

5. Figures for the previous year have been regrouped/reclassified/rearranged to confirm to the figures of the current year. The pertinent items need to be disclosed if the said disclosure is required as per Regulation 52(4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

Place : Bengaluru Date : 14th February, 2025

#### JAI CORP UMITED

Regd. Office: A-3, MIDC Industrial Area, Nanded - 431603, Maharashtra CIN: L17120MH1985PLC036500 Phone: (022) 3521 5146 • Website: www.jaicorpindia.com e-mail for investors: cs2@jaicorpindia.com

# UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS OF THE COMPANY FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED $31^{\rm ST}$ december 2024

The Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the Quarter and Nine Months ended 31<sup>st</sup> December 2024 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the respective meeting held on 14<sup>th</sup> February 2025.

The full financial results along with respective limited review report by the statutory auditor are available at the website of the Company (URL: https://jaicorpindia.com/investor/announcements.html), the website of the BSE Limited (URL: https://www.bseindia.com/stock-share-price/jai-corpitd/jaicorpitd/512237/corp-announcements/) and the website of the National Stock Exchange of India Limited (URL: https://www.nseindia.com/getquotes/equity?symbol=JAICORPLTD)

The aforementioned financial results can also be accessed by scanning the following Quick Response ('QR') Code:



For and on Behalf of the Board Sd/-Dinesh D Paliwal Wholetime Director (DIN: 00524064)

#### DEUTSCHE BANK AG Appendix IV [Rule 8 (1)] POSSESSION NOTICE

Whereas, the undersigned being the authorized officer of Deutsche Bank AG, India ("Bank") having its registered office at : Adalat Road , Aurangabad hereinafter referred to as Bank"), appointed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand 11th November 2024 under Section 13(2) of the said Act. calling upon **Nisarhussain Vazirali Premjee**, Deccan Paints And Chemicals, Fatema Nisarali Premji And Mohammed Abbas Premjee ("Borrower/ Co-Borrowers"), to repay the outstanding amount as mentioned in the notice being **Rs. 1,25,56,346/- (Rupese One Crore Twenty Five Lakhs Fifty Six Thousand Three Hundred Forty Six Only)** as on **07/10/2024** and further interest at contractual rates on the aforesaid amount, incidental expenses, costs, charges etc. Incurred and accruing on daily basis thereafter till the date of payment and / or realization within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower mentioned herein above having failed to repay the amount in full as mentioned in13(2) is hereby given to the Borrower / Co-borrower mentioned hereinabove in particular and to the public in general that undersigned has taken possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him/her under Section 13(4) of the said act read with rule 8 of the said act on this **13/02/2025** 

The Borrower / Co-borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the said property and any dealings with the said property will be subject to the charge of the Bank for an amount Rs. 1,25,56,346/- (Rupees One Crore Twenty Five Lakhs Fifty Six Thousand Three Hundred Forty Six Only) as on 07/10/2024 and interest thereon.

The Borrowers' attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

Description of the Immovable Property									
All The Piece And Parcel Of Row House No 24	, And 25 Ground+ Upper Floor Konark Nagar								
Co Op Hsg Soc Ltd, S No. 211/4/2 Opp. Reliance	e Fresh Viman Nagar Pune 411014								
Date: 15.02.2025	Ritesh Patil								
Place:Pune	Authorized Officer, Deutsche Bank AG								

Whole Time Director DIN: 06389138

Date : February 13, 2025 Place: Mumbai Wholetime Director DIN 3140671



### INDUCTO STEEL LIMITED

Registered Office : 156, Maker Chambers VI, 220, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai-400021

CIN: L27100MH1988PLC194523, Tel.: 022-22043211

Website : www.hariyanagroup.com, Email id : secretarial.inducto@gmail.com / ISO 9001-2008/14001-2004 & OHSAS 18001-2007 Certified

#### STANDALONE AND CONSOLIDATED STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024

Rs. In Lakhs

Particulars Dtal Income from operations et Profit (+)/Loss(-) for the period (before ix, Exceptional and/or Extraodinary items) et Profit (+)/Loss(-) for the period before	<b>31-Dec-24</b> <b>Refer Note 2</b> 3,358.54 (79.42)	Quarter Ender 30-Sep-24 (Unaudited) 4,614.86 (332.94)	d 31-Dec-23 (Unaudited)	31-Dec-24	ths Ended 31-Dec-23	Year Ended 31-Mar-24	G 31-Dec-24	auarter Endeo 30-Sep-24	Conso 1 31-Dec-23		ths Ended 31-Dec-23	Year Ended 31-Mar-24
et Profit (+)/Loss(-) for the period (before ax, Exceptional and/or Extraodinary items)	<b>31-Dec-24</b> <b>Refer Note 2</b> 3,358.54	<b>30-Sep-24</b> (Unaudited) 4,614.86	31-Dec-23 (Unaudited)	31-Dec-24	31-Dec-23	31-Mar-24				101 0	A 18 (2.9.8)	
et Profit (+)/Loss(-) for the period (before ax, Exceptional and/or Extraodinary items)	Refer Note 2 3,358.54	(Unaudited) 4,614.86	(Unaudited)			Decision and the second state	31-Dec-24	30-Sep-24	31-Dec-23	31-Dec-24	31-Dec-23	31-Mar-24
et Profit (+)/Loss(-) for the period (before ax, Exceptional and/or Extraodinary items)	3,358.54	4,614.86	· ,	(Unaudited)	(Unoudited)							server prevention to a server
et Profit (+)/Loss(-) for the period (before ax, Exceptional and/or Extraodinary items)	,		2 224 74		(unauulleu)	(Audited)	Refer Note 2	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
x, Exceptional and/or Extraodinary items)	(79.42)	(332.94)	2,221.71	11,838.12	8,331.35	10,404.84	3,358.54	4,614.86	2,224.75	11,838.12	8,331.35	10,404.84
et Profit (+)/Loss(-) for the period before		(002.04)	16.68	(504.36)	44.42	25.60	(79.42)	(332.94)	16.68	(504.36)	44.42	25.60
(after Exceptional and/or Extraodinary ems)	(79.42)	(332.94)	16.68	(504.36)	44.42	25.60	(79.42)	(332.94)	16.68	(504.36)	44.42	25.60
et Profit (+)/Loss(-) for the period after tax after Exceptional and/or Extraodinary ems)	(59.05)	(226.60)	12.35	(377.41)	32.98	16.14	(59.05)	(226.60)	12.35	(377.41)	32.98	16.14
otal Comprehensive Income for the period Comprising profit/Loss for the period (after (x) and other Comprehensive Income (after (x)]	(59.05)	(226.60)	12.35	(377.41)	32.98	16.15	(59.05)	(226.60)	12.35	(377.41)	32.98	16.15
quity share capital	401.73	401.73	401.73	401.73	401.73	401.73	401.73	401.73	401.73	401.73	401.73	401.73
eserves (excuding Revaluation Reserve) s shown in the Audited Balance Sheet of le previous year	-	-	-	-	-	3,919.19	-	-	-	-	-	3,919.19
arning per share (EPS) Basic and diluted	(1.47)	(5.64)	0.31	(9.39)	0.82	0.40	(1.47)	(5.64)	0.31	(9.39)	0.82	0.40
Rs) (Face Value : Rs. 10/- per share	(1.47)	(5.64)	0.31	(9.39)	0.82	0.40	(1.47)	(5.64)	0.31	(0.30)	0.83	0.40
	et Profit (+)/Loss(-) for the period after tax fter Exceptional and/or Extraodinary ints) tal Comprehensive Income for the period Comprising profit/Loss for the period (after x) and other Comprehensive Income (after x)] quity share capital eserves (excuding Revaluation Reserve) is shown in the Audited Balance Sheet of e previous year arning per share (EPS) Basic and diluted	at Profit (+)/Loss(-) for the period after tax fter Exceptional and/or Extraodinary ms)       (59.05)         tal Comprehensive Income for the period Comprising profit/Loss for the period (after x) and other Comprehensive Income (after x)]       (59.05)         uity share capital serves (excuding Revaluation Reserve) is shown in the Audited Balance Sheet of e previous year       401.73         arning per share (EPS) Basic and diluted (1.47)       (1.47)	at Profit (+)/Loss(-) for the period after tax fter Exceptional and/or Extraodinary ms)       (59.05)       (226.60)         tal Comprehensive Income for the period Comprising profit/Loss for the period (after x) and other Comprehensive Income (after x)]       (59.05)       (226.60)         uity share capital serves (excuding Revaluation Reserve) is shown in the Audited Balance Sheet of e previous year       401.73       401.73         arning per share (EPS) Basic and diluted (1.47)       (1.47)       (5.64)	at Profit (+)/Loss(-) for the period after tax fter Exceptional and/or Extraodinary ms)       (59.05)       (226.60)       12.35         ital Comprehensive Income for the period Comprising profit/Loss for the period (after x) and other Comprehensive Income (after x)]       (59.05)       (226.60)       12.35         uity share capital serves (excuding Revaluation Reserve) is shown in the Audited Balance Sheet of e previous year       401.73       401.73       401.73         atning per share (EPS) Basic and diluted       (1.47)       (5.64)       0.31	at Profit (+)/Loss(-) for the period after tax fter Exceptional and/or Extraodinary ms)(59.05)(226.60)12.35(377.41)ital Comprehensive Income for the period Comprising profit/Loss for the period (after x) and other Comprehensive Income (after x)](59.05)(226.60)12.35(377.41)uity share capital serves (excuding Revaluation Reserve) is shown in the Audited Balance Sheet of e previous year401.73401.73401.73401.73uity share (EPS) Basic and diluted and 01/01(1.47)(5.64)0.31(9.39)	at Profit (+)/Loss(-) for the period after tax fter Exceptional and/or Extraodinary ms)(59.05)(226.60)12.35(377.41)32.98ital Comprehensive Income for the period Comprising profit/Loss for the period (after x) and other Comprehensive Income (after x)](59.05)(226.60)12.35(377.41)32.98uity share capital serves (excuding Revaluation Reserve) is shown in the Audited Balance Sheet of e previous year401.73401.73401.73401.73401.73uity for share (EPS) Basic and diluted in for the tax(1.47)(5.64)0.31(9.39)0.82	at Profit (+)/Loss(-) for the period after tax fter Exceptional and/or Extraodinary ms)(59.05)(226.60)12.35(377.41)32.9816.14ital Comprehensive Income for the period Comprising profit/Loss for the period (after x) and other Comprehensive Income (after x)](59.05)(226.60)12.35(377.41)32.9816.15uity share capital serves (excuding Revaluation Reserve) is shown in the Audited Balance Sheet of e previous year401.73401.73401.73401.73401.73401.73uity of the PE's Basic and diluted with the tax(1.47)(5.64)0.31(9.39)0.820.40	at Profit (+)/Loss(-) for the period after tax fter Exceptional and/or Extraodinary ms)(59.05)(226.60)12.35(377.41)32.9816.14(59.05)tal Comprehensive Income for the period Comprising profit/Loss for the period (after x) and other Comprehensive Income (after x)](59.05)(226.60)12.35(377.41)32.9816.15(59.05)uity share capital serves (excuding Revaluation Reserve) e shown in the Audited Balance Sheet of e previous year401.73401.73401.73401.73401.73401.73uity fore Share (EPS) Basic and diluted to fore the period (1.47)(1.47)(5.64)0.31(9.39)0.820.40(1.47)	$\begin{array}{c c c c c c c c c c c c c c c c c c c $	at Profit (+)/Loss(-) for the period after tax fter Exceptional and/or Extraodinary ms)       (59.05)       (226.60)       12.35       (377.41)       32.98       16.14       (59.05)       (226.60)       12.35         tat Comprehensive Income for the period Comprising profit/Loss for the period (after x) and other Comprehensive Income (after x) and ther Comprehe	$\begin{array}{c c c c c c c c c c c c c c c c c c c $	$\frac{1}{12.35} + \frac{1}{12.35} + $

#### Notes :

Place : Mumbai Date : February 13, 2025

1 The above results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors at their respective meetings held on February 13, 2025.

2 The figures for the quarter ended 31st December, 2024 are the balancing figures between the unaudited figures in respect of the nine months ending on 31st December 2024 and the published figures for the half year ended on 30th September, 2024 (unaudited) which were subjected to limited reveiw by statutory auditors.

3 These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standard (Ind-AS) prescribed under section 133 of the Companies Act 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016 to the extent applicable.

"Ind AS 108 establishes standards for the way that public business enterprises report information about operating segments and related disclosures about geographic areas. The company's operations predominantly relate to enhance business performance. Based on the ""Management Approach"" as defined in Ind AS 108, the Chief Operating Decision Maker (CODM) evaluates the company's performance and allocates resources based on an analysis of various performance indicators by geographic segments. Accordingly, information has been presented on geographic segments. The accounting principles used in the preparation of the financial statements are consistently applied to record revenue and expenditure in individual segments. Business segments of the company are primarily categorized as: Mumbai and Bhavnagar."
"The Consolidated Financial Statements are prepared in accordance with principles and procedures as set out in the Indian Accounting Standards (""Ind AS 110"") ""Consolidated Financial Statements" prescribed

5 "The Consolidated Financial Statements are prepared in accordance with principles and procedures as set out in the Indian Accounting Standards (""Ind AS 110"") ""Consolidated Financial Statements" prescribed under section 113 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued there under : Consolidated financial statements include financial results of Calvin Divine Enterprise LLP, associates of the company."
 6 The figures for the corresponding previous year have been regrouped/reclassified wherever necessary, to make them comparable.

For and on behalf of Board of Directors INDUCTO STEEL LIMITED SD/-RAJEEV SHANTISARUP RENIWAL CHAIRMAN & MANAGING DIRECTOR DIN : 00034264

### जाहीर सूचना

सर्व संबंधित व्यक्तींना कळविण्यात येते की, माझे अशि (१) श्री. सुधीर विनोदराय गोहिल आणि (२) मयत श्रीम मंजला विनोटगय गोहिल हे फ्लॅट आणि शेअर्मचे (खालील रशिष्टात नमूद केल्याप्रमाणे) संयुक्त आणि संपूर्ण मालब होते. सदर श्री. विनोदराय गोहिल यांचे टिनांव २३/०३/२००० रोजी आणि श्रीम. मंजुला विनोदराय गोहिल यांचे दिनांक १५/०६/२०२३ रोज वसीयतनाम्याविना निधन झाले. सदर (१) सनंदा किशोग वाघेला आणि (२) सुनील विनोदराय गोहिल यांनी त्यांच्य संबंधित शेअर्सचा त्याग, अनु. क्र. बीआरएल७/७६६४/२०२४, दिनांक ०८ एप्रिल २०२४ संबंधित शेअर्मचा त्याग अन्वये श्री. सधीर विनोदराय गोहिल यांच्या नावे केल आहे, तसेच (३) सरिता भुंडिया यांनी त्यांच्या संबंधित शेअर्सचा त्याग, अनु. क्र. बीआरएल७/१४३११ /२०२४, दिनांक ०३ जुलै २०२४ अन्वये श्री. सुधी वेनोदराय गोहिल यांच्या नावे केला आहे, असे परिशिष्टात नमूद केल्याप्रमाणे. अशिलाच्या निर्देशानुसार हे अधिसूचित करण्यात येते की माझे अशिल संदर फ्लॅट आणि शेसर्सवरील हक, अधिकार आणि हितसंबंध त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी सोसायटीकडे अर्ज करणार आहेत. सदर परिशिष्टात नमूद केलेल्य मिलकततीवर कोणत्याही व्यक्तीस/संस्थेस विकी अभिहस्तांकन, इच्छापत्र, प्रभार, भेट, हस्तांतरण अदलाबदल, बोजा, भाडेपट्टी, भाडेकरू हक, परवाना गरण, धारणाधिकार, शेअर्स, ताबा, विश्वस्त, वारसा हक्क, कोणत्याही न्यायालया गदाधिकारी आदेश/डिक्री/निर्णय, दिवाळखोरी दावा, पर्याय करा किंवा अन्य कोणत्याही प्रकारे कोणताही हक्क, दावा, किंवा हितसंबंध असल्यास, त्यांनी सदर हकासंबंधी लेखी स्वरूपात आवश्यक दस्तऐवजासह निम्नस्वाक्षरीकारांन खालील पत्यावर किंवा ईमेव advice.meet@gmail.com वर आणि संपर्क क्र ८४५४८९५८९१ वर वरील सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत सदर दावे लेखी स्वरूपात प्राप्त न झाल्यास, असे गृहीत धरले जाईल की सर्व हक, दावे, हितसंबंध मागे घेतलेले किंवा त्यागलेले आहेत आणि त्यांचा माझ्या अशिलांवर कोणताही बंधनकारक परिणाम होणार नाही. तसेच, कोणत्याही अतिरित्त सूचनेशिवाय हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण केली जाईल. वरील संदर्भानुसार परिशिष्ट :

#### (मालमत्तेचे वर्णन)

म्लॅट क्र. १००५, मोजमापित ७७२ चौ.फुट बिल्ट-अ क्षेत्र, दहाव्या मजल्यावर, सोसायटी आरएनए रीजेन्सी पार्व टॉवर सीएचएस लि. म्हणन ज्ञात, आरएनए मिलेनियम टाउनशिप, कांदिवली पश्चिम, मुंबई - ४०००६७ येथे स्थित आणि तसेच शेअर प्रमाणपत्र क्र. - ११, प्रत्येकी रु ५०/- (रुपये पन्नास) पूर्णपणे भरलेले ५ (पाच) शेअर्स विभिन्न क्र. २१६ ते २२० (दोन्ही समाविष्ट) धारक सदस्य नोंदणी क. - xx (''सदर मिळकत'') दिनांक : १५ फेब्रुवारी, २०२५

अँड. मीत सी. चितालि दकान क. ६. तळ मजला. हर्षाली सीएचएस लि ामिनारायण मंदिराच्या मागे, एम.जी. रोड, कांदिवल पश्चिम, मुंबई - ४०००६७

सही/

Regd. Office : Nirlon Knowledge Park, Level 09, Block B-6, Off Western Express Highway, Goregaon (E), Mumbai-400063 CIN : U93090MH1937FTC291521 | Website : www.barclays.in/biili, E-mail : biilicompliance@barclayscapital.com, Tel. : +91 22 61754000 | Fax : +91 22 61754099 FINANCIAL RESULTS FOR THE PERIOD ENDED DECEMBER 31, 2024 (All amounts in Indian Rupees in millions Sr. No. Particulars Unaudited 9M Unaudited 9M Audited 12M December 31. December 31. March 31, 2024 2023 2024 (Unaudited) (Unaudited) (Audited) 1 Total Revenue from operation 2,659.8 1,384.3 2,940.9 Net Profit/(Loss) for the period before tax 93.87 26.34 332.4 3 Net Profit/(Loss) for the period after tax 67.58 16.53 235.5 4 Total Comprehensive income for the period/year 71.09 14.34 242.5 5 Paid up Equity Share Capital 8,722.63 10,903.29 8,722.6 (1,067.00) 6 Reserves 1,412.87 1,341.83 7 Securities Premium Account 6.15 6.1 6.15 10.135.50 9.836.29 8 Net worth 10.064.40 9 Paid up Debt Capital/Outstanding Debt 36,835.66 22,996.01 28,020.7 10 Outstanding Redeemable preference shares 38.73 34.3 36.0 11 Debt Equity Ratio 3.63 2.34 2.78 12 Earning Per Share (of Rs. 40/- each) (in INR) 0.31 0.08 1.08 (a) Basic (b) Diluted 0.31 0.08 1.08 13 Capital Redemption Reserve 2.11 2.1 2.11 14 Debenture Redemption Reserve 15 Debt Service Coverage Ratio NA NA NA 16 Interest Service Coverage Ratio NA NA NA 17 Capital Adequacy Ratio 24.60% 33.20% 26.519 \* Not annualised in case of nine months figures These financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on February 13, 2025. 2. The above is an extract of detailed format of nine months ended financial results filed with the National Stock Exchange of India Limited ("Stock Exchanges") under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of

**BARCLAYS INVESTMENTS & LOANS (INDIA) PRIVATE LIMITED** 

nine months ended financial results are available on the website of the Stock Exchanges i.e. www.nseindia.com and on the website of the Company i.e. https://www.barclays.in/bilil/ 3. For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures

have been made to the Stock Exchanges and can be accessed on the website of the Stock Exchanges i.e. www.nseindia.com.

4. These financial results have been prepared in accordance with the requirement of Regulation 52 These infancial results have been prepared in accordance with the requirement of Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.
 The Statement referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 is available on the website of the Company i.e. https://www.barclays.in/billil/

6 The previous year/period figures have been reclassified/regrouped to conform to the figure of the current period/year. For and on behalf of

Barclays Investments & Loans (India) Private Limited Sd/-

Ruzbeh Sutaria Whole Time Director DIN: 07889937

### तिरुपती टायर्स लिमिटेड

सीआयएन : एल२५१११एमएच१९८८पीएलसी२८५१९७

Dated : 13 February 2025

नों. कार्या : युनिट क्र. ६०६, रिलायबलस प्राईड, हीरापन्ना समोर, जोगेश्वरी (प.), मुंबई ४०० १०२ <u>ई-मेल आयडी : tirupatityres1988@gmail.com</u> बेबसाईट : www.tirupatityres.com

### ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षच्या विवरणचे उतारे

			अलिप्त	
अ.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
क्र.		३१.१२.२०२४ अलेखापरिक्षित	३१.१२.२०२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षित
१)	प्रवर्तनातून उत्पन्न	३६.५०	३१.९१	४०.८७
२)	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)			
	(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्व)	१९.७६	२४.८७	११.७९
३)	करपूर्व कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बार्बीपश्चात)	१९.७६	२४.८७	११.७९
8)	करपश्चात कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)	१५.७६	२४.८७	٤٥.٢
५)	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	१५.७६	२४.८७	٤.८४
६)	भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १० चे समभाग)	२४४४.३५	२४४४.३५	૨૪૪૪.३५
(છ	प्रती समभाग प्राप्ती			
	मूलभूत	०.०६	०.१०२	0.008
	सौम्यीकृत	०.०६	०.१०२	0.008

टीपा :

वरील विवरण सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्कोलजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसकडे दाखल केलेल्या अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार स्वरूपाच्या उतारा आहे. संपलेली तिमाही आणि नऊ महिनेसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंजची वेसाईट www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

	तिरुपती टायर्स लि. च्या करिता
	संचालक मंडळाच्या आदेशाने
	सही/-
ठिकाण ः मुंबई	पवनकुमार पटेल
दिनांक : १४ फेब्रुवारी, २०२५	व्यवस्थापकीय संचालक

## SAKUMA EXPORTS LIMITED

Registered Office: A-301, Aurus Chambers, S.S. Amrutwar Lane, Worli, Mumbai - 400 013 CIN: L51909MH2005PLC155765

Phone: 022-2499 9021/022-2499 9022

Website: www.sakumaexportsltd.com

Email: companysecretary@sakumaexportsltd.com

### STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024**

Pursuant to Regulation 33 of SEBI (LODR), Regulations, 2015, the Board of Directors, at its meeting held on February 14, 2025 approved the Standalone and Consolidated Unaudited Financial Results of the company for the Quarter and Nine Months ended December 31, 2024.

The financial results along with the Limited Review Report have been posted on the company's website at (https://www.sakumaexportsltd.com/investors/financialreports/Outcome-of-Board-Meeting Resultsfor-31-12-2024.pdf) and can be accessed by scanning Quick Response (QR) code given below:

FOR SAKUMA EXPORTS LIMITED

(SAURABH MALHOTRA)

(Managing Director)

(DIN: 00214500)



#### EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

Sr.	Particulars		Quarter ended		Nine men	ths ended	Year ended
Sr. No.	Paruculars	31st December, 2024	30th September, 2024	31st December, 2023	31st December, 2024	31st December, 2023	31st March, 2024
		[Unaudited]	[Unaudited]	2023	2024 [Unaudited]	[Audited]	[Audited]
1	Revenue from operations	935.19	1,038.30	1,197.69		2,533.93	4,802.4
2	Profit before exceptional items and tax	29.02	118.29	357.62	219.94	604.79	888.9
3	Profit before tax	29.02	118.29	357.62	219.94	604.79	888.9
4	Net profit after tax	28.42	77.49	298.96	169.66	460.00	626.4
5	Net profit after tax attributable to owners of the Company	28.42	77.49	298.96	169.66	460.00	626.4
6	Total comprehensive income attributable to owners of the Company	25.22	75.43	296.45	165.32	458.91	623.1
7	Paid-up equity share capital (Face value of share INR 2 each)	111.57	111.24	96.78	111.57	96.78	96.7
8	Other equity attributable to owners of the Company	4,923.30	4,875.11	1,588.83	4,923.30	1,588.83	1,856.8
9	Earning per share (EPS)						
	Basic EPS (Rs.)	0.52	1.42	6.18	3.08	9.51	12.9
	Diluted EPS (Rs.)	0.51	1.41	6.14	3.07	9.44	12.8
		(not annualised)	(not annualised)	(not annualised)	(not annualised)	(not annualised)	(annualised
	EXTRACT OF S	STATEMENT OF U	NAUDITED STAN	DALONE FINANCI	AL RESULTS		
Sr.	Particulars		Quarter ended		Nine mon	ths ended	Year ended
No.		31st December, 2024	30th September, 2024	31st December, 2023	31st December, 2024	31st December, 2023	31st March, 2024
		[Unaudited]	[Unaudited]	[Unaudited]	[Unaudited]	[Audited]	[Audited]
1	Revenue from operations	933.27	1,026.75	1,197.70	2,839.11	2,533.52	4,771.0
2	Profit before exceptional items and tax	30.00	115.03	360.11	219.49	601.07	879.3
3	Profit before tax	30.00	115.03	360.11	219.49	601.07	879.3
4	Net profit after tax	29.10	74.51	301.12	168.78	455.38	617.3

Company's website viz.www.inkindia.com and on the websites of BSE(www.bseindia.com) and NSE(www.nseindia.com).

II. The Group's main activity consists of Designing, Engineering, Procurement, Manufacture, Fabrication, Erection and Commissioning of fired heaters and related combustion engineering products. The Group has only one reportable segment and accordingly disclosures as per Ind AS 108 "Operating Segments" are not applicable.

III. The Consolidated financials results for the quarter ended December 31, 2023 are extracted as balancing figures between the audited interim consolidated financial statements for the nine months ended December 31, 2023 and unaudited interim consolidated financial statements for half year ended September 30, 2023 (The Company was not mandatorily required to prepare and publish quarterly consolidated results up to the quarter ended December 31, 2023. Accordingly, the figures for the half year ended September 30, 2023 were not subjected to limited review by statutory auditors of the Company.). The audit of the interim consolidated financial statements for the nine months ended December 31, 2023 was conducted for the purpose of the Initial Public Offering ("IPO") by the previous auditor.

IV. During the quarter, the Company alloted 1,66,500 equity shares of face value Rs 2 on 14<sup>th</sup> November 2024 under JNK EMPLOYEES STOCK OPTION PLAN, 2022.

V. Figures for the pervious periods have been regrouped/reclassified to conform to the classification of current periods.

VI. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 14\* February, 2025.

Place: Thane Date: 14th February, 2025



By order of the Board For JNK India Limited **Arvind Kamath Chairperson & Whole Time Director** DIN: 00656181

### **TWENTY FIVE SOUTH REALTY LIMITED** CIN: U51100MH1996PLC100876



नोंदणीकृत कार्यालय: २१वा मजला, वन यूनीटी सेंटर, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई – ४०००१३. दूरध्वनी: +९१ २२ ६९४७ ७०००/६९४७ ७९५०, फॅक्स: +९१ २२ ६९४७ ७००१/६९४७ ७०९०. ईमेल: hilinvestors@adityabirla.com | CIN No.: L27020MH1958PLC011238 वेबसाईट: www.hindalco.com

### ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीच्या एकत्रित अलेखापरिक्षित वित्तिय निष्कर्षांच्या विवरणाचा सारांश

(अन्य नमूद नसल्यास ₹ कोटींमध्ये)											
तपशील	1	संपलेली तिमाही	ł	संपलेली	नऊमाही	संपलेले वर्ष					
	३१/१२/२०२४	३०/०९/२०२४	३१/१२/२०२३	३१/१२/२०२४	३१/१२/२०२३	३१/०३/२०२४					
	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)					
कामकाजापासून महसूल	46,380	46,203	42,000	9,03,६०६	9,48,8६८	२,१५,९६२					
अपवादात्मक बाबी आणि कर यांच्यापूर्वी नफा/(तोटा)	4,330	६,१५७	3,326	9६,६७२	8,644	93,889					
करपूर्व नफा/(तोटा)	५,२९६	4,६४३	3,376	94,020	९,८७६	१४,०१२					
कालावधीसाठी नफा/(तोटा)	3,034	3,909	२,३३१	90,092	६,९८१	90,944					
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा)	9,822	8,283	8,988	99,306	९,५७३	१२,०८५					
भरणा झालेले समभाग भांडवल (ट्रेझरी शेअर्सची निव्वळ बेरीज)	222	२२२	222	२२२	२२२	२२२					
(दर्शनी मूल्य ₹१/–प्रति समभाग)											
इतर इक्रिटी	9,9६,४१२	9,98,848	9,03,368	9,9६,४१२	9,03,368	9,04,928					
मिळकत प्रति समभाग											
मूलभूत (₹)	9६.८२	90.48	90.40	8८.२५	39.83	84.09					
सौम्यीकृत (₹)	9६.७९	90.48	90.88	8८.9६	39.38	84.64					

नोंदीः

स्थळ : मुंबई

तारीख

स्वतंत्र तत्त्वावर कामकाजापासून महसूल करपूर्व नफा/(तोटा) आणि कालावधीसाठी नफा/(तोटा) खाली दिले आहेत. ۹.

(अन्य नमूद नसल्यास ₹ कोटींमध्ये)

Particulars		संपलेली तिमाही		संपलेली	नऊमाही	संपलेले वर्ष
	३१/१२/२०२४	30/08/2058	३१/१२/२०२३	३१/१२/२०२४	३१/१२/२०२३	३१/०३/२०२४
	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
(अ) कामकाजापासून महसूल	୧३,७७६	२२,२६२	२०,२८९	६८,१९३	६०,८६९	<b>٤३,००९</b>
(ब) करपूर्व नफा/(तोटा)	२,०६४	२,८४८	<b>१,२९</b> ६	6,003	3,358	४,९९५
(क) कालावधीसाठी नफा/(तोटा)	<b>१,४६३</b>	१,८९१	٢٤٥	४,८२५	२,२८५	३,६९७

वरील माहिती ही सेबी (लिस्टींग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोझर रिक्रायरमेन्ट्स) रेम्युलेशन्स, २०१५ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजेसकडे सादर करण्यात आलेल्या त्रैमासिक वित्तिय 2. निष्कर्षांच्या सविस्तर नमून्याचा सारांश आहे. त्रैमासिक वित्तिय निष्कर्षांचा संपूर्ण नमुना स्टॉक एक्स्वेंजेसच्या वेबसाईट्स <u>www.nseindia.com</u> आणि www.bseindia.com व कंपनीची वेबसाईट www.hindalco.com वर उपलब्ध आहेत. खाली दिलेला QR कोड स्कॅन करून देखील ते मिळवता येईल



संचालक मंडळाकडून व त्यांच्या वतीने सतीश पै व्यवस्थापकीय संचालक

: १३ फेब्रुवारी, २०२५

Registered Office: Hindoostan Mills Compound, Kashinath Dhuri Marg, Patilwadi Off Veer Sarvarkar Road, Prabhadevi, Mumbai 400025 E-mail: info@twenty5south.com.; Website: www.25south.in

### STATEMENT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE OUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024

							(₹ in Lakh)
		(	Quarter Endec	d	Nine mon	ths ended	Year ended
Sr. No.	Particulars	31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	Audited
1.	Total Income from Operations	7,464	7,859	36,797	24,171	74,902	84,902
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(7,680)	(1,064)	(11,453)	(9,752)	(19,364)	(10,507)
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(7,680)	(1,064)	(11,453)	(9,752)	(19,364)	(10,507)
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(7,680)	(1,064)	(18,446)	(9,752)	(13,946)	(27,366)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(7,680)	(1,064)	(18,446)	(9,752)	(13,946)	(27,366)
6.	Paid up Equity Share Capital	5	5	5	5	5	5
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)		Ξ.	ж		Ξ	1-
8.	Securities Premium Account	18,663	18,663	18,663	18,663	18,663	18,663
9.	Net Worth	(65,744)	(58,064)	(42,472)	(65,744)	(42,572)	(55,992)
10.	Paid up Debt Capital/Outstanding Debt	2,52,410	2,52,410	2,52,410	2,52,410	2,52,410	2,52,410
11.	Outstanding Redeemable Preference Shares						
12.	Debt Equity Ratio	(5.03)	0.74	(7.02)	(5.03)	(7.02)	(5.33)
13.	Earning per Share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations)						
	Basic	(20,260)	(4,306)	(38,321)	(20,260)	(28,973)	(56,852)
	Diluted	(20,260)	(4,306)	(38,321)	(20,260)	(28,973)	(56,852)
14.	Capital Redemption Reserve						
15.	Debenture Redemption Reserve						
16.	Debt Service Coverage Ratio	0.82	0.93	0.47	0.82	0.47	0.79
17.	Interest Service Coverage Ratio	0.82	0.93	0.47	0.82	0.47	0.79

#### Notes:

- The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on February 13, 2025
- The Financial Results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("IND AS") notified under section 133 of the Companies Act, 2013 ("the act") read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) (Amendments) Rules, 2016 and in accordance with the requirement of regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.
- The above is an extract of the detailed format of annual financial results filed with BSE Limited under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the annual financial results is available on the website of BSE Limited at www.bseindia.com.
- For the items referred in the Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to BSE Limited and can be accessed on the website of the Stock Exchange at www.bseindia.com.
- Figures for the previous year have been regrouped/reclassified/rearranged to confirm to the figures of the current year. The pertinent items need to be disclosed if the said disclosure is required as per Regulation 52(4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

For and on behalf of the Board

Date : February 13, 2025
Date : February 13, 2025 Place: Mumbai

Praphul Shinde Wholetime Director DIN 3140671

आदित्य बिर्ला ग्रुप कंपनी